

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित  
ग्राहक तक्रार निवारण मंच  
कोल्हापूर परिमंडळ, कोल्हापूर यांचे समोर

ग्राहक तक्रार क्र. १४७/२००७/

दिनांक :

१) श्री. हसनमहमंद अ. करीम इनामदार,  
मिरज मालगांव रोड, सुभाषनगर,  
मिरज

अर्जदार

**विरुध्द**

१) कार्यकारी अभियंता (का.) तथा  
नोडल ऑफीसर, म.रा.वि.वितरण कं.लि.,  
स व सु. मंडळ कार्यालय, विश्रामबाग,  
सांगली.

२) कार्यकारी अभियंता,  
म.रा.विद्युत वितरण कंपनी मर्यादित.  
शहर विभाग, हिरा बाग, वॉटर वर्क्स जवळ,  
सांगली

विरुध्द पक्षकार

३) उपकार्यकारी अभियंता,  
म.रा.विद्युत वितरण कंपनी मर्यादित.  
उप विभागीय कार्यालय, मिरज शहर,  
मिरज, जि. सांगली.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित तर्फे

**कोरम :-**

- १) श्री. एस.आर. बांबळे, सदस्य-सचिव
- २) श्री. जी.सी. लेले, सदस्य

**महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोग**

(ग्राहक तक्रार निवारण मंच)

विनियम २००६ मधील ८.२ चे तरतुदीनुसार

श्री. हसनमहमद अ.करीत इनामदार, मिरज मालगांव रोड, सुभाषनगर, मिरज या तक्रारदारानी गट क्र. २००, १६० व १६१ मध्ये श्री. बाबासाहेब सुलेमान मुल्ला व श्री. इब्राहिम हमीद मुल्ला यांचे नांवे ई. ९४९ , ई. ७५१ , ७०७४५ व ७१२११ क्रमांकाची दोन घरगुती व दोन शेती पंपासाठीची कनेक्शन आहेत.

ती बेकायदेशीरपणे दिली आहेत म्हणुन सदरच्या कनेक्शन वरील वीजपुरवठा त्वरीत कायमचा बंद करावा. मजला नाहर त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मुख्य तक्रार आहे. त्यासंबंधी ‘‘ क्ष ‘‘ प्रपत्रामध्ये अर्ज करून नोडल ऑफिसर सांगली सर्कल यांचेकडे तक्रारदार श्री. इनामदार यांनी नोंद केली आहे. नोडल ऑफिसर सांगली सर्कल यांनी दिनांक. १८/०९/२००७ रोजी ‘‘ क्ष ‘‘ फॉर्ममध्ये दाखल केलेल्या तक्रारीचा निर्णय क्र. ९३४७ ने २९/११/२००७ रोजी दिला. सदर निर्णय तक्रारदार यांना मान्य नसल्याने ‘‘ अ ‘‘ प्रपत्रामध्ये श्री. इनामदार यांनी २८/१२/२००७ रोजी तक्रार दाखल केली. तक्रार मसुदा व कागदपत्रे यांची छाननी केल्यावर मंचामध्ये तक्रार कशी दाखल करून घेता येईल यासंबंधी अधिक माहिती घेण्यासाठी व आवश्यक कागदपत्रे हजर करण्यासाठी व त्याचसाठी म्हणणे मांडण्यासाठी दिनांक. २४/०१/२००८ रोजी सकाळी १.०० वा. सुनावणी ठेवली होती. तक्रारदार वि.प. यांनी सादर केलेली कागदपत्रे व कथने यांचा अभ्यास करून मंचाचे खालील प्रमाणे मत झाले आहे.

तक्रारदार श्री. इनामदार हे श्री. हजरतपीर सफ़रगंज दर्गा ट्रस्ट मिरज यांचे ट्रस्टीस व मॅनेजर म्हणुन असल्याचे सांगितले. तसेच तक्रारदार यांनी गट क्र. २०० व १९९ चे ७/१२ चे उतारे तसेच फेरफार डायरी क्र. १२७६५ ची नक्कल हजर केली आहे. श्री. बाबासाहेब मुल्ला व इब्राहिम मुल्ला यांना दिलेली दोन घरगुती कनेक्शन्स आणि दोन शेतीपंपाची (प्रत्येकी ३ एचपी प्रमाणे ) कनेक्शन हि ६५ ते ७५ सालच्या दरम्यान मिरज लायसेन्सीने दिल्याचे वि.प. यांनी सांगितले आहे. श्री. मुल्ला यांना कनेक्शन देतांना कोणती कागदपत्रे पाहिली होती किंवा कसे याचा उल्लेख वि.प.करू शकले नाहीत. कारण वीज जोडणी देतांना लायसेन्सी नंतर म.रा.वि.मंडळ व नंतर म.रा.वि.वितरण कंपनी असा प्रवास असल्याने ते शक्य झाले नाही असे मंचास वाटते. तसेच प्रामुख्याने वाद आहे तो दोन मुल्ला व इनामदार यांच्यातील त्यासाठी श्री . इनामदार यांनी बराच पत्रव्यवहार केलेला दिसतो तसेच विद्युत निरीक्षक मिरज यांच्याकडे तक्रार केलेली दिसुन येते. मा. हायकोर्ट यांच्याकडूनही निर्णय झाल्याचे श्री. इनामदार यांनी नमूद केलेले आहे. तथापी निकालाची प्रत दाखल केलेली नाही. त्याचा मा. हायकोर्टात कोणत्या कारणासाठी अर्ज दाखल होता ? व मा. हायकोर्टाने काय निर्णय दिला या संदर्भात मंच अनभिज्ञ आहे. तक्रारदारांनी दाखल केलेल्या पत्रात १९८३ ची दोन कागदपत्रे (फेरफार डायरी व विद्युत निरीक्षकाचे निकाल पत्र ) वगळता २००२ नंतरचाच सर्व पत्रव्यवहार व तक्रार आहे असे दिसून येते.

श्री. इनामदार यांनी संदर्भ म्हणुन पत्रात तारखांचा उल्लेख केलेला आहे. असा सर्वसाधारण पत्रव्यवहार असल्याने असे लक्षात येते की, ७/१२ पत्रकी आजमितीस श्री. हजरतपीर सफ़रगंज दर्गा मिरज, विश्वस्त श्री. धुंडुलाल हसनसो इनामत व हसन महमद अ.करीम इनामदार असी मालकी हक्कात व पीक पाणी सदरी नांवे आहेत. तथापी फेरफार डायरी क्र. १२७६५ मधील मजकुर बघीतल्यावर १४.०३.८० च्या अर्जाने व धर्मादाय आयुक्त कोल्हापूर यांचे आदेशाने वरील नांवांची नोंद पूर्वीच्या नांवाऐवजी २९/०२/८३ रोजी करण्यात आली आहे त्यामुळे पूर्वी कोणाची नांवे होती हे समजून येत नाही. सन २००३ चे विद्युत अधिनियम अंतर्गत तरतूदीप्रमाणे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, मुंबई यांनी केलेल्या विनियमातील तरतूदीच्या आधारे अंतर्गत तक्रार निवारण कक्ष , परिमंडल ग्राहक तक्रार निवारण मंच व लोकपाल यांचे काम चालते. वीज अधिनियम २००३ मधील ‘ ग्राहक ’ संज्ञेची व्याख्या किंवा अर्थ तसेच महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (वितरण परवानाधारकांच्या कृतीची मानके, विद्युत पुरवठा सुरू करावयाच्या कालावधी आणि भरपाईचे निश्चितीकरण)

विनियम २००५ मधील ' गा-हाणे ' व अर्जदार याची व्याख्या व अर्थ या सर्वांचा विचार केल्यावर तक्रारदारच्या अर्जातील सर्व हरकती व मुद्दे फेटाळण्यात येत आहेत.

Page 2 of 3

147 of 2007

सदर अंतर्गत कक्षांना कार्यक्षेत्र व अधिकार यामध्ये सदरची तक्रार चालविता येत नाही. तथापि त्यांनी दिलेल्या निर्णयात अपील कार्यालयाचा पत्ता व कालावधी नमूद केल्यानेच तक्रारदाराने सदर अर्ज दाखल केलेला आहे. ग्राहक तक्रार निवारण मंचाचे कार्यक्षेत्र व लागू असलेल्या तरतुदीनुसार एखाद्या जागेबद्दल मालकी हक्काचा निर्णय वा त्यानुसार वीज पुरवठा कायमपणे खंडीत करणे असा तक्रार अर्ज चालविणे, वा तसा आदेश मंचास देता येत नाही. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग ( ग्राहक गा-हाणे निवारण मंच व विद्युत लोकपाल ) विनियम २००६ मधील तरतूद ६:९:२ व ६:९:३ नुसार सर्व कागदपत्रे तक्रार व म्हणणे यांचा एकत्रीत विचार करून मंच खालील आदेश पारित आहे.

### आदेश

१. तक्रार अधिकारक्षेत्रात येत नसल्याने ग्राहकाची वीज कनेक्शन्स कायमस्वरूपी बंद करावीत असा आदेश देता येत नसल्याने अर्ज फेटाळण्यात येत आहे.
२. या निर्णयाविरुद्ध तक्रारदार यांना अपील करावयाचे असल्यास त्यांना आदेशाच्या तारखेपासून ६० दिवसांचे आत मा. विद्युत लोकपाल "केशवा" बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०००५१ यांचेकडे करता येईल.

(जी. सी. लेले)

सदस्य

ग्राहक तक्रार निवारण मंच, कोल्हापूर

(एस.आर.बांबळे)

सदस्य सचिव

ग्राहक तक्रार निवारण मंच, कोल्हापूर

Page 3 of 3

147 of 2007